

बेरोजगार अभियंत्यांना कंत्राटी कामे देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक बांधकाम विभाग,

शासन निर्णय क्र.सीएटी ०१/०६/प्र.क्र.१४१/इमारती-२

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २५ ऑगस्ट, २०१४

- वाचा :-**
- १) शासन निर्णय क्र.सीएटी १०९०/सीआर २१/इमारती-२, दि.२.२.१९९६
 - २) शासन निर्णय क्र.सीएटी १०९६/सीआर ३४८/इमारती-२, दि.३.३.१९९७
 - ३) शासन निर्णय क्र.सीएटी १०९७/सीआर ४२/इमारती-२, दि.२०.१०.२००३
 - ४) शासन निर्णय क्र. सीएटी-१०९७/प्र.क्र.४२/इमारती-२, दि.११.०२.२००४
 - ५) शासन निर्णय क्र.सीएटी २००६/सीआर १४१/इमारती-२, दि.६.२.२००७
 - ६) शासन निर्णय क्र.सीएटी ०१/२००६/सीआर १४१/इमारती-२, दि.८.२.२००७.

प्रस्तावना:

शासन निर्णय दि.८.२.२००७ अन्वये बेरोजगार अभियंत्यांच्या पंजीकरणाची मुदत १० वर्षे तसेच नोंदणी वर्ग-५ अ मध्ये ३० लक्ष रकमेची कामे देण्यात आली होती. तसेच स्थापत्य बेरोजगार अभियंत्यांना रु.६० लक्ष किंमतीपर्यंतची कामे विनास्पर्धा देण्यात येत होती. तसेच विनास्पर्धा देण्यात येणा-या कामाची कमाल मर्यादा रु.१५.०० लक्ष एवढी सिमित ठेवण्यात आली होती.

२. वरील मर्यादा कालमर्यादेनुसार वाढविण्याबाबतची मागणी विविध बेरोजगार संघटनांनी शासनाकडे केली होती. त्याअनुषंगाने दिनांक १९.१०.२०१२ रोजी मा.मंत्री, सार्वजनिक बांधकाम यांचे दालनात बेरोजगारांच्या विविध समस्या व मागण्यांवर बैठक घेण्यात आली. सदरील बैठकीस विविध सुशिक्षित बेरोजगार अभियंता संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

३. त्यावर शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार करून खालील निर्णय घेण्यात आला :-

शासन निर्णय :

स्थापत्य बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग ५ प्रमाणे म्हणजे रु.५० लक्ष पर्यंतची देण्यात यावीत. या पंजीकरणाची मुदत १० वर्षे राहिल. जे सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत आहेत त्यांचा नोंदणीच्या उर्वरित कालावधीसाठी देखील रु.५० लक्षपर्यंतची कामाची मर्यादा ठेवण्यात येत आहे.

२. तसेच स्थापत्य बेरोजगार अभियंत्यांना रु.६० लक्ष किंमतीपर्यंतची कामे विनास्पर्धा देण्यात येत होती. त्यात आता वाढ करून सदरील मर्यादा रु.७५ लक्ष पर्यंत करण्यात येत आहे. तसेच विनास्पर्धा देण्यात येणा-या कामाची कमाल मर्यादा १५ लक्ष वरून रु.२० लक्षपर्यंत करण्यात येत आहे. तसेच ज्यांनी रु.५ लक्ष किंमतीचे काम यशस्वीरित्या केले आहे त्यांना सदर सवलत उपलब्ध राहिल.
३. वरील बाबी वगळता यापूर्वी काढण्यात आलेले शासन निर्णय व परिपत्रकातील इतर बाबी तशाच कायम रहातील. तसेच कामाची गुणवत्ता, दर्जा, कामाचा टिकाऊपणा यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही, शासनाचे आर्थिक नुकसान अथवा निधीचा अपव्यय होणार नाही, तसेच समाजहिताची पुरेपूर काळजी घेतली जाईल हे पाहण्याची जबाबदारी क्षेत्रीय अधिका-यांची राहिल.
४. सदर आदेश जलसंपदा विभागाच्या सहमतीने व वित्त विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१४०८२५१२१९०४०५१८ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(आर.बी. गाडगे)

अधीक्षक अभियंता तथा पदसिध्द उप सचिव

प्रति,

- १) मा. मुख्यमंत्री, ह्यांचे प्रधान सचिव,
- २) मा. मंत्री (सा.बां.)/ जलसंपदा ह्यांचे खाजगी सचिव,
- ३) मा. राज्यमंत्री (सा.बां.)/ जलसंपदा ह्यांचे खाजगी सचिव,
- ४) वित्त विभाग/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,
- ५) महालेखापाल, लेखा व अनुज्ञेयता, महाराष्ट्र राज्य मुंबई/नागपूर,
- ६) महालेखापाल, लेखापरीक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर,

- ७) सचिव(रस्ते)/सचिव (बांधकाम), सार्वजनिक बांधकाम विभाग, ह्यांचे स्वीय सहाय्यक
- ८) जलसंपदा विभाग, मंत्रालय,
- ९) सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय,

प्रत, माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी,

- १) सर्व मुख्य अभियंते, सा.बां.विभाग/ जलसंपदा विभाग,
- २) मुख्य अभियंता, बृहन्मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरण, मुंबई, महाराष्ट्र,
- ३) गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा), मुंबई,
- ४) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई,
- ५) व्यवस्थापकीय संचालक, शहर व औद्योगिक विकास महामंडळ, (सिडको),
- ६) निर्मल बिल्डींग, नरीमन पॉइंट, मुंबई/महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई,
- ७) पाटबंधारे विकास महामंडळ, कृष्णा/तापी/गा.ोदावरी/विदर्भ,
- ८) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एक्सप्रेस टॉवर्स, मुंबई,
- ९) आयुक्त, सर्व महानगरपालिका (२ प्रतीसह),
- १०) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषदा,
- ११) सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.मंडळ पाटबंधारे विभाग,
- १२) अधीक्षक अभियंता, पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, वरळी,
- १३) मुंबई/महानगरपालिका, ठाणे/पुणे/कल्याण,
- १४) संचालक, उपवने आणि उद्याने, मुंबई,
- १५) महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन, एचपी नं.९.७.९१, हैदरबाग नं.१, देगलूरनाका, नांदेड-
४३१ ६०४
- १६) प्रतिनियुक्तीवरील सर्व अधिकारी,
- १७) सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग/जिल्हापरिषद,
- १८) सर्व अधिकारी/कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग/पाटबंधारे विभाग, मंत्रालय,
- १९) कार्यासन इमारती-२ (निवड नस्ती).